

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र  
 (टाटा मूलभूत संशोधन संस्था)  
 वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई ४०००८८  
 खगोलशास्त्र शिक्षण उपक्रम

प्रश्न-संच -५

ऑगस्ट २००७


गटाचे नावः

इयत्ता ८ वी.

शाळेचे नावः

दिनांकः

खाली दिलेल्या आकृतीमध्ये रिकू या मुलीचे चित्र () अशा ठिकाणी काढायचे आहे, की रिकूचे दुपारचे बारा वाजले असतिल.



आता त्याच आकृतीत रिकूची जमिनीची रेषा काढा.

आता त्या रेषेवर रिकूची पूर्व दिशा कुठली आणि पश्चिम दिशा कुठली ते दाखवा.

## होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र

### खगोलशास्त्र शिक्षण उपक्रम

प्रश्न-संच - ६

आॅगस्ट २००७

**गटाचे नाव:**

इयत्ता ८ वी.



**शाळेचे नाव:**

दिनांक:

आता दिलेल्या आकृतीमध्ये रिकूच्या बहिणीचे, सोनूचे चित्र ( $\frac{1}{4}$ ) अशा ठिकाणी काढायचे आहे, की सोनूची मध्यरात्र असेल.

सोनूची जमिनीची रेषा काढा.

आता त्या रेषेवर सोनूची पूर्व दिशा कुठली आणि पश्चिम दिशा कुठली ते दाखवा.



आता सोनू ज्या ठिकाणी आहे, तिथून तिला 'मधा' तारा बरोबर डोक्यावर दिसतो. वरील आकृतीत 'मधा' ताञ्यापासून सोनू कडे येणारी किरणे दाखवा.

(लक्षात आहे ना? कुठल्याही ताञ्यापासून पृथ्वीवर पडणारी किरणे समांतर असतात.)

त्याच वेळी सोनूला 'रोहिणी' चा तारा पश्चिमेच्या क्षितीजावर  $20^\circ$  वर दिसतो. त्याच आकृतीत 'रोहिणी' ताञ्यापासून सोनू कडे येणारी किरणे दाखवा.

त्याच वेळी सोनूला 'स्वती' तारा पूर्वेच्या क्षितीजावर  $45^\circ$  वर दिसतो. त्याच आकृतीत 'स्वती' ताञ्यापासून सोनी कडे येणारी किरणे दाखवा.